

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व ग्राम पंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या अर्थसंकल्पात ३% निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता राखून ठेवणेबाबत अपंग कल्याण कृति आराखडा - २००१.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २००७/प्र.क्र.४८७१/ वित्त-३**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
तारीख: २५ जून, २०१४.

**वाचा -**

१. शासन निर्णय समक्रमांक: दिनांक १८ ऑक्टोबर, २००७
२. शासन निर्णय समक्रमांक: दिनांक ५ ऑक्टोबर, २००७

**प्रस्तावना -**

महाराष्ट्र शासनाच्या सन २००१ च्या अस्तित्वात आलेल्या अपंग कल्याण कृति आराखडयामध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजना या सदराखालील अनुक्रमांक ६ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना, केंद्र शासनाच्या योजना, दारिद्र निर्मुलन योजना या अंतर्गत किमान ३% लाभार्थी अपंग असावेत असे सूचीत करण्यात आले आहे. तसेच अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण निधीपैकी ३% निधी अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता राखून ठेवावा असे ही निर्देश दिले आहेत.

या संदर्भात मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका क्र ११८/२०१० व याच विषयावरील अन्य जनहित याचिका / रिट याचिकेसंदर्भात मा.उच्च न्यायालयाने दि. १८/३/२०११ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या प्रत्येक विभागाने अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता अर्थसंकल्पीय तरतूद अपंग कल्याण कृति आराखडयानुसार करावयाची आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेने त्यांच्या स्वनिधीमधून ३% निधी अपंगांच्या कल्याणाबाबत राखून ठेवण्याबाबत व अपंग लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२००७/प्र.क्र.४८७१/ वित्त-३ यापूर्वीच दि.५/१०/२०१२ रोजी निर्गमित केलेला आहे.

राज्यातील पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती यांनी सुध्दा जिल्हा परिषदेप्रमाणे त्यांच्या स्वनिधीमधून अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरीता ३% निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत शासनाने आदेश दिलेले नव्हते. तथापी अपंग कल्याण कृति आराखडा व मा.उच्च न्यायालयाच्या दि.१८/०३/२०११ च्या निर्णयानुसार अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता ३% अर्थसंकल्पीय तरतूद

करणे व वैयक्तिक लाभांच्या योजनेत अपंग लाभार्थी असावेत असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती यांनीदेखिल त्यांच्या स्वनिधीमधून अपंगांच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता ३% तरतूद करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती एकत्रीत सूचना देण्यासाठी सर्व समावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्याप्रमाणे आता संदर्भ क्र.१ व २ हे दोन्ही शासन निर्णय अधिक्रमीत करुन सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

### शासन निर्णय -

जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी त्यांच्या स्वनिधीच्या एकुण उत्पन्ना पैकी ३% निधी अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता राखून ठेवावा व तो त्याच कारणासाठी वापरावा. जिल्हा परिषदेने त्यांचा सदरचा निधी, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सुपूर्द करावा.

जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीमधून वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना त्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ३% लाभार्थी हे अपंग प्रवर्गातील असावेत.

सदरची तरतूद सन २०११-१२ पासून करावयाची आहे. तशी तरतूद केली नसल्यास सन २०११-१२ पासून च्या अनुशेषासह इथून पूढे ही तरतूद स्वनिधीच्या अर्थसंकल्पात सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी करावी.

सदरचा निधी कटाक्षाने अपंगांच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता संपूर्णपणे खर्च होईल याबाबतची उपाययोजना प्राथम्याने करण्यांत यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१४०६२५१२५०२०१३२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रि.शं.कांबळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.सचिव ( सर्व मंत्रालयीन विभाग)
- २) मा. लोकआयुक्त कार्यालय, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, मादाम कोमा मार्ग, मुंबई-३२
- ३) सर्व विभागीय आयुक्त,
- ४) सहाय्यक आयुक्त विकास (सर्व)
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा परिक्षा) मुंबई. (५ जादा प्रतीसह)
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा परिक्षा) नागपूर. (५ जादा प्रतीसह)
- ७) महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई. (५ जादा प्रतीसह)
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा व अनुज्ञेयता) नागपूर (५ जादा प्रतीसह)
- ९) जिल्हाधिकारी, सर्व.
- १०) अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्व,
- ११) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
- १२) गटविकास अधिकारी, पंचायत समिती, (सर्व) (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या मार्फत)
- १३) ग्राम सेवक, ग्रामपंचायत (सर्व), (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या मार्फत)